

Tuesday, June 19, 2012

5:25:52 PM

Original

नोंदणी 39 म.

Regn. 39 M

पावती

गावाचे नाव: भोपर

पावती क्र.: 4349

दस्तावेजाचा अनुक्रमांक: कलन1 - 04218

दिनांक: 19/06/2012

दस्तावेजाचा प्रकार: अभिहस्तारणपत्र

2012

सादर करणाराचे नाव: मे. पराग वेलवेटस प्रा. लि. तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर रामनारायण नथमल सोमानी

नोंदणी फी

17940.00

नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल (अ. 11(2)),

680.00

रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) -> एकत्रित फी (33)

एकूण रु.

18600.00

आपणास 5:40PM ह्या वेळेस मिळेल

दुरधर्म निबंधक

बा. मूल्य: 1794000 रु. मोबदला: 1500000 रु.

मद्राक शुल्क: 89700 रु.

एक/दो/ती/घनाकर्पाद्वारे:

किचे नाव: SBI;

टी/घनाकर्पा क्रमांक: 3590



सत्यमेव जयते

INDIA NON JUDICIAL Government of Maharashtra

e-Stamp

Issued by:
Stock Holding Corporation of India Ltd.
Location : Dombivli
Signature : 
Details can be verified at www.shcilestamp.com.

Certificate No.
Certificate Issued Date
Account Reference
Unique Doc. Reference
Purchased by
Description of Document
Property Description
Consideration Price (Rs.)

IN-MH09284827742827K
15 Jun 2012 01:48 PM
SHCIL (FI) mhshcil01, DOMBIVALI MH-TNE
SUBIN:MHMHSHCIL0109979510955832K
PARAG VELVETS PVT LTD
Article 25(b) to (d), Conveyance
VILLAGE BHOPAR, OLD S.NO.234/7/3 NEW
15,00,000
(Fifteen Lakh only)
SHASHIKALA R.Y.YBR
PARAG VELVETS PVT LTD
PARAG VELVETS PVT LTD
89,700
(Eighty Nine Thousand Seven Hundred only)



First Party
Second Party
Stamp Duty Paid By
Stamp Duty Amount (Rs.)



कलन १
दिनांक १२/६/२०१२
२ ३३

Please write or type below this line.....

→ 19/6/2012
Slavsky
onved
R...

0000675992

Statutory Alert:

1 The authenticity of the Stamp Certificate can be verified at Authorised Collection Centers (ACCs), SHCIL Office - Mumbai - Mumbai Offices (SROs).
2 The Central Details of ACCs, SHCIL Offices and SROs are available on the Web site www.shcilestamp.com

कलन १	
दस्ता क्र. ४२९८	२०१२
३	३३

DEED OF CONVEYANCE

FOR RS.15,00,000/-

[RUPEES FIFTEEN LACS ONLY]

THIS DEED OF CONVEYANCE made at Dombivli on this
 19th day of May 2012.
 JUNE

BETWEEN

SMT. SHASHIKALA RAJGOPAL IYER
 MISS SHASHIKALA GOVIND SAMANT, Adult, Occupation
 business residing at 301, Radha Narayan 32nd road,
 Opp. Park Garden, Bandra [West]; Mumbai 400 050
 hereinafter referred to as the **OWNER** [which expression
 unless repugnant to the context or meaning thereof
 shall mean and include her heirs, legal representatives,
 executors, administrators and assigns] of the **ONE PART**.



AND

[Signature] [Signature] [Signature]

M/S.PARAG VELVETS PVT LTD. a Company registered under Provisions of the Companies Act, having its Registered Office at 158/164, Kalbadevi Road, Laxmi Bhavan, 4th Floor, Bombay 400 002, carrying on business in manufacturing and processing of all types of pile fabrics i.e. velvet and represented by and through its Managing Director (1)MR.RAMNARAYAN NATHMAL SOMANI, Adult, Occupation agriculturist & business, residing at 10/A, Poddar House, 4th floor, A Road, Marine Drive, Mumbai 400020 and its Director (2) MR.DHRUV RAMNARAYAN SOMANI Adult, Occupation business, residing at 10/A, Poddar House, 4th floor, A Road, Marine Drive, Mumbai 400 020 for himself and further for and on behalf of other Directors of the Company, hereinafter called the PURCHASERS (Which expression shall unless it be repugnant to the context or meaning, thereof, mean and include all its Directors for the time being their successors, their respective heirs, administrators, executors and assigns) of the OTHER PART.

कलन १
 दस्त क. ४२९८ २०१२
 ४ ३३

WHEREAS one Shri.G.R.Samat, hereinafter referred to as the Original Owner, was absolutely seized and possessed of or was otherwise well and sufficiently entitled to all that piece or parcel of non-agricultural plot of land bearing old survey no.234/7/3, new survey no.234/7/1/1 admeasuring about 938.39 Sq.mtrs. or thereabout, situate at Industrial zone at Village Bhopar, Dombivli (East), Taluka Kalyan, District Thane and within the jurisdiction of Bhopar-Dasav Gram Panchayat.



AND WHEREAS the said G.R.Samant died intestate leaving behind him his widow Laxmibai Samant, and two daughters viz. Suhagini Samant and Shreehikala Rajgopal Nyer.

Laxmibai
Suhagini Samant *Shreehikala Rajgopal Nyer*

AND WHEREAS the legal heirs of G.R.Samant viz. Smt.Laxibai Samant, Smt. Suhasini Samant and Smt.Shashikala Rajgopal Iyer partitioned the properties by deed of partition dated 30.03.1984 registered with the office of Sub Registrar Mumbai at Sr.No.R-1365/84 on 22.05.1984 whereby the said property had come to the share of party to the One Part hereinabove.

AND WHEREAS the Purchasers are the owners/occupants of the plots adjacent/contiguous to the said property.


AND WHEREAS the said property is non agricultural plot of land as per revenue records.

AND WHEREAS out of the said property the area admeasuring about 130 Sq.mtrs. more particularly described in the Schedule hereunder written and further delineated in red colour in the map attached herewith has been merged into to the contiguous plot of land owned by the Purchasers.

AND WHEREAS the said Owner hereinabove being the owner of the said property and her title to the said property being clear and marketable, is entitled to transfer the said property with all rights, title and interest to the Purchasers or to their nominees by executing these presents.

कलन १	
प्लॉट नं: ४२९८	२०१२
५	३३

AND WHEREAS the said plots of land before separated from the territorial jurisdiction of Kalina Municipal Corporation did fall within the Industrial Draft Development under the Maharashtra Regional Planning Scheme prepared under the Maharashtra & Town Planning Act, 1960 and having been shown as the Industrial Zone-II for Industrial use of land.



Signature 1 *Signature 2* *Signature 3*

AND WHEREAS after the area of the villages thereabout were excluded from the jurisdiction of Kalyan Dombivli Municipal Corporation the said Development Plan though was not applicable, the non agricultural bonafide industrial use continued to commence on the said plot of land and the vicinity thereby.

AND WHEREAS the Purchaser viz. Parag Velvets (P) Ltd. is company registered at Sr.No.-II 24/BMR/02020/PMT/MSI dtd.19/08/83 as a small scale industrial unit with Govt. of Maharashtra, Directorate of Industries Commissioner, Thane, the certificate whereof is annexed hereto at ANNEXTURE A.

AND WHEREAS since the said property now situate within the notified area of MMRDA i.e. the special planning authority the restrictions/bar for transfer under the provisions of the Bombay Prevention of Fragmentation and Consolidation of Holdings Act 1947 are not applicable for the transfer of the property in view of the provisions of section 31(2)(b)(d) of the said Act.

AND WHEREAS MMRDA further notified the area in which the said land more particularly described in the Schedule written hereinunder lies, for the non agricultural use for the housing purpose.

कलन १	
दस्ता क्र. ४२९८	२०१२
६	३३

AND WHEREAS non agricultural status of the said land continues to be the same as before.

AND WHEREAS, since the Urban Land Ceiling Act repealed in the state of Maharashtra, its provision applicable.



[Handwritten signature]

[Handwritten signature]

[Handwritten signature]

AND WHEREAS the said land or its part thereof is not reserved for any other public purpose nor the same or its part is notified under the Land Acquisition Act.

AND WHEREAS the Purchasers and Owner hereinabove have jointly taken the survey and confirmed the boundaries of the said plot of land more particularly described in the Schedule written hereinunder and have further confirmed that the area in possession of the Purchasers is 130 Sq.mtrs.

AND WHEREAS the Purchasers requested the Owner to convey the land admeasuring about 130 Sq.mtrs. out of the said property in their favour.

AND WHEREAS after negotiation between the parties hereinabove and by virtue of oral agreement between them, the Owner for the consideration of Rs.15,00,000/- [RUPEES FIFTEEN LACS ONLY] has agreed to convey in favour of the Purchaser the land admeasuring about 130 Sq.mtrs. out of the said property more particularly described in the Schedule written hereunder.

कलन १	
दस्ता क. ४२९८	२०१२
७	३२

NOW THEREFORE THIS DEED OF SALE WITNESSETH AS FOLLOWS:

In consideration of Rs.15,00,000/- [RUPEES FIFTEEN LACS ONLY] paid by the Purchasers to the Owner being the full amount of agreed consideration [the receipt whereof is admitted & acknowledged by the Owner] SHE the Owner do hereby grant, sale, assign, release, transfer, convey and assure unto the Purchaser for ever ALL THAT piece or parcel of land or ground with the message herewith and premises of Non Agricultural plot of land admeasuring about 130 Sq.mtrs. out of the land bearing old survey




[Handwritten signature]

[Handwritten signature]

[Handwritten signature]

no.234/7/3, new survey no.234/7/1/1 admeasuring about 938.39 Sq.mtrs. or thereabout, situate at Village Bhopar, Dombivli [East], Taluka Kalyan, District Thane and within the jurisdiction of Bhopar-Desale Pada Gram Panchayat, more particularly described in the schedule written hereunder and delineated on the plan thereof hereto annexed and thereon shown surround by red colored boundary line Together with the things permanently attached thereto or standing thereon all and singular court yards, areas, compound, sewers, ditches, fences, trees, drains, ways, paths, passages, commons, gullies, well water, water course, plants, lights, liberties, privileges, easements, profits, advantages, rights, members and appurtenance whatsoever to the said premises or any part thereof belonging or in any wise appertaining to or with the same of any part thereof now or at any time hereto before usually held, used, occupied or enjoyed therewith or reputed or known as part of member thereof to belong or be appurtenant thereto and also together with all the deeds, documents, writing, vouchers and other evidence of title, interest, uses, inheritances, property possession benefits, claim and demand whatsoever at law and in equity of the Owner into out of or upon the said premises or any part thereof **TO HAVE AND TO HOLD** for ever all and singular the said premises hereby granted, released, conveyed and assured and intended or expresses so to be with their and every of their rights, members and appurtenances unto and to use and benefit of the purchaser for ever subject to the payment of all rents assessments, dues and duties now chargeable upon the same or hereafter to be chargeable payable to Government or to any public body in respect thereof by the Owner and the Owner do and each of them doth hereby for himself and his heirs, executors and administrators and legal representatives covenant with the Purchaser that notwithstanding any Act, Deed, matter or thing whatsoever by the Owner or by any

कलन १
४२९८ २०१२
८ ३३



Raisooj

Raisooj

Ramji Datta

BRUNO

person and persons lawfully or equitably claiming, by, from, through, under or in trust for them made, done, committed, omitted or willingly suffered to the contrary SHE, the Owner, now have in herself good right full power and absolute authority to grant release, convey, transfer and assured the said property granted, release, convey, transfer and assured or intended to be unto and to the use of the Purchaser in the manner aforesaid and it shall be lawful for the Purchaser from time to time and at all times hereafter peacefully and peaceably and quietly to hold, enter, upon have, occupy, possess and enjoy the premises hereby granted with the appurtenances and receive rents, issues and profit thereof and of every part thereof to and for his/their own use and benefit without any suit, lawful, eviction, interruption, claim and demand whatsoever from or by the Owner or her heirs, or any other persons or persons lawfully or equitably claiming or to claim by from under or in trust for her or any of them **AND THAT** free and clear, freely and clearly and absolutely acquitted, exonerated, released and for ever discharged or otherwise by the Owner well and sufficiently saved, defended from and against all former and other estates, title, charges and encumbrances whatsoever either already or to be hereafter had made, executed, occasioned

or suffered by the Owner or by any other person or persons lawfully or equitably claiming or to claim, by, from, under or in trust for her or any of them **AND FURTHER** that the Owner and all persons having or lawfully or equitably claiming any estate, title or interest at law or in equity in the said property hereby granted or any part thereof from under or in trust for them the Owner or her heirs or any of them shall and will from time to time and at all times hereafter at the request and cost of the purchase do execute or cause to be done or executed all such further and other lawful and reasonable acts, deeds, things, matters, conveyances and assurances in law whatsoever for the

कलन १	
पंजीकृत संख्या:	४२९८ २०१२
पृष्ठ संख्या:	e 32



Rajesh Kumar

enjoy the said property and every part thereof described hereinabove and in the Schedule hereunder written and to receive all rents, issues and profits, thereof and of every part thereof in and for his/their own use and benefit without any suit, lawful eviction, interruption, claim and/or demand whatsoever from or by the Owner or by any person or persons lawfully or equitably claiming or to claim from under or entrust for her.

AND THAT the Owner freely and clearly and absolutely acquitted, exonerated and released and forever discharged or otherwise well and sufficiently saved, depended and kept harmless and indemnified or from and against all former and other estates, titles, charges, claims and encumbrances whatsoever had made, executed, occasioned or suffered by the Owner or any other person or persons lawfully or equitably claiming or to claim by, from under or entrust for her.



AND THE OWNER FURTHER COVENANT THAT she the Owner and all persons having or lawfully or equitably claiming any estate or interest whatsoever in the said property or any of them or part thereof from under or trust for the Owner shall and will from time to time and all times hereafter at the request and costs of Purchasers his/their heirs, executors, administrators and assigns do and execute or cause to be done and executed all such further and other lawful reasonable acts, deeds, things and assurance in the said property or any part thereof whatsoever for the better and more perfectly assuring the said property described in the Schedule hereunder written and every part thereof unto and to the Purchasers in the manner aforesaid.

कलन १
वर्ष ४२९८ २०२२
९९ ३३

Raj...

Ram...

AND THE OWNER DO HEREBY FURTHER COVENANT with the Purchasers that the documents as revealed in these presents and related to the said plot of land under conveyance have been hereinafter delivered to the Purchasers by the Owner and the Purchasers in turn have received the same.

AND THE OWNER shall at all times hereafter indemnify and keep indemnified the Purchasers from her heirs, executors administrators and assigns or from any third person against the claim, loss, damages, costs, charges and expenses, if any, suffered by the reason of any defect in the title of the Owner or any breach of the covenants hereinafter contained.

AND THE OWNER FURTHER COVENANT THAT the Purchaser shall get transfer of the said land area of about 130 Sq.mtrs. out of the said property more particularly described in the Schedule written hereunder, in their names as its absolute Owner.



AND THE OWNER FURTHER COVENANT THAT she shall have no objection for the Purchasers getting separated the property conveyed and more particularly described in the Schedule from that of the said property.

कलन १	
दस्ता क्र. ४२७८	२०१२
१२	३३

AND THE OWNER FURTHER COVENANT THAT if such separation is not possible then in that case she shall have no objection for the Purchasers to have their names registered as the joint owners with the Owner in all records to the extent of the area of the land conveyed in their favour and to the extent of its position denoted in the attached...

Raigooj

Ramraj Sena RAJESH

SCHEDULE

All that piece or parcel of non-agricultural land admeasuring about 130 Sq.mtrs. out of the land bearing old survey no.234/7/3, new survey no.234/7/K/1 admeasuring about 938.39 Sq.mtrs. or thereabout, assessed @ Rs.2.36 situate at Village Bhopar, Dombivli (East), Taluka Kalyan, District Thane and within the jurisdiction of Bhopar-Desale Pada Gram Panchayat. The said land is delineated in red ink and its measurements are shown on the plan hereto annexed. The said 130 Sq.mtrs. land is bounded as follows:

Towards East: existing main road

Towards West: property of 46/3 [p] owned by purchasers

Towards South: property of GSA India company

Towards North: survey no.46/3[p] owned by Purchasers



IN WITNESS WHEREOF the parties hereto have hereunto set and subscribed their respective hands and the seal the day and the year first hereinabove written.

SIGNED SEALED AND DELIVERED BY THE WITHIN NAMED

"OWNER"
SMT.SHASHIKALA RAJGOPAL IYEER
nee SHASHIKALA GOVIND SAMANT

Rajgopal



in the presence of

1. *[Signature]*
(Nandkumar D. Sharma)

2. *[Signature]*
(Tribhuvan K. Pandey)

कल न १	
दस्ता क्र. ४	१८ २०१२
९	३४

"OWNER"

SIGNED SEALED AND DELIVERED BY
THE WITHIN NAMED "PURCHASERS"

M/S.PARAG VELVETS PVT. LTD.
through
MR.RAMNARAYAN NATHMAL SOMANI
Managing Director

Ramnarayan Somani



MR.DHRUV RAMNARAYAN SOMANI
Director

Dhruv Somani



in the presence of

1. *[Signature]*
(Nand Kumar D. Sharma)

2. *[Signature]*
(Tribhuvan K. Pandey)

RECEIPT



RECEIVED of and from M/S.PARAG VELVETS PVT. LTD.
the Purchasers above named an amount of Rs. 15,00,000/-
[RUPEES FIFTEEN LACS ONLY]**, being the total agreed
consideration hereinabove and as the full & final settlement
of the account.

Pay order No - 987263, dated - 14.08.2022
Drawn on Karnataka Bank Ltd, Dombivli
DOMBIVLI

DATE:

I SAY RECEIVED

कलन १	
दिनांक	०२/०८/२०२२
पृष्ठ	३३

in the presence of

1. *[Signature]*
(Nand Kumar D. Sharma)

2. *[Signature]*
(Tribhuvan K. Pandey)

[Signature]
"OWNER"

गांव : भोपल

गा.न.क्र. ७५१२

तालुका - कल्याण

भुगतान क्रमांक	भुमा. क. चा उपविभाग	भु. धारणा प्रकार
282	७/८७	-

भोगवटवाराचे नांव

खाते क्र.

रोतीचे स्थानिक नांव :

सागवडी पोष क्षेत्र	एकर पुढे घोरत वार	हेक्टर आर प्रती चौ.मिटर

१३०० १३७५ १११८
७३० १६८०

कुळाचे नांव

रु.

पैसे

एकूण

पो. व. सागवडी पोष नसलेली वर्ग (अ) वर्ग (ब)

एकूण

आकारणी

जुडी अध्या विशेष आकारणी

एकूण



कलन १	
दस्त क्र. ४२७	२०१२
९५	३३

गा.न.क्र. १२ (पिकाची नोंद बही)

वर्ष	ठगाव	पिकाखालील क्षेत्र									क्षेत्र व विकास निरूपयोगी अशा जमिनीचा तपशील		बाणी पुढवठाचे साधन	शेत
		मिश्र पिकांचे एकूण क्षेत्र			घटक पिके व प्रत्येक पिकाचे क्षेत्र			भिर्भळ पिकाचे क्षेत्र			स्वरूप	क्षेत्र		
		मिश्र पिकांचे क्षेत्रांक	जतसिंचन	जतसिंचन	पिकाचे नांव	जतसिंचन	जतसिंचन	पिकाचे नांव	जतसिंचन	जतसिंचन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
			हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.		

जससल बरहुजुम घरी नकाल रजु जसे

तारीख १/१०

- 7 MAY 2012

तलाठी सज्जा भोपल
ता कल्याण

कलन १

गांव नमुना नं. ८ अ. (खाते उतारा)

मौजे झोपड

ता. कल्याण

खाते नं. 3er नांव अशी कुला राजगोपाळ अर्थात

गांव नं. ६ अगर ७ पातील नंबर	सर्वे नंबर व हिस्सा	क्षेत्र	वसूल करणेची रक्कम		
			आकार	ग्रामपंचायत	जि. परिषद एकूण
		खाद्यशा (सक्या)			
30/a	036-y	8-20			
30/10	020-0	2-47			
30/92	031-8	4-49			
740	66er=00	4-32			
30/94	247-00	0-22			
774 B	202-43	0-2			
84/3 A	677=02	9-47			
43/1 B	602-02	1-22			
84/2 B	302=02	2-07			
84/0	003-y	0-78			
84/1	076-0	0-48			
84/2	247-00	2-19			
84/5	9420-00	4-24			

असल बरहुकुम खरी नक्कल असे.

पुढे पाठ

पाटील



कलन १

दस्तावेज क्र.	707	96	2082
दस्तावेज क्र.	96	93	

2810	490-00	000
2811	420-00	000
2812	23-00	000
2813	270-00	000
2814	200-00	000
2815	200-00	000
2816	200-00	000
2817	200-00	000
2818	200-00	000
2819	200-00	000
2820	200-00	000
2821	200-00	000
2822	200-00	000
2823	200-00	000
2824	200-00	000
2825	200-00	000
2826	200-00	000
2827	200-00	000
2828	200-00	000
2829	200-00	000
2830	200-00	000
2831	200-00	000
2832	200-00	000
2833	200-00	000
2834	200-00	000
2835	200-00	000
2836	200-00	000
2837	200-00	000
2838	200-00	000
2839	200-00	000
2840	200-00	000
2841	200-00	000
2842	200-00	000
2843	200-00	000
2844	200-00	000
2845	200-00	000
2846	200-00	000
2847	200-00	000
2848	200-00	000
2849	200-00	000
2850	200-00	000
2851	200-00	000
2852	200-00	000
2853	200-00	000
2854	200-00	000
2855	200-00	000
2856	200-00	000
2857	200-00	000
2858	200-00	000
2859	200-00	000
2860	200-00	000
2861	200-00	000
2862	200-00	000
2863	200-00	000
2864	200-00	000
2865	200-00	000
2866	200-00	000
2867	200-00	000
2868	200-00	000
2869	200-00	000
2870	200-00	000
2871	200-00	000
2872	200-00	000
2873	200-00	000
2874	200-00	000
2875	200-00	000
2876	200-00	000
2877	200-00	000
2878	200-00	000
2879	200-00	000
2880	200-00	000
2881	200-00	000
2882	200-00	000
2883	200-00	000
2884	200-00	000
2885	200-00	000
2886	200-00	000
2887	200-00	000
2888	200-00	000
2889	200-00	000
2890	200-00	000
2891	200-00	000
2892	200-00	000
2893	200-00	000
2894	200-00	000
2895	200-00	000
2896	200-00	000
2897	200-00	000
2898	200-00	000
2899	200-00	000
2900	200-00	000




कलन १

दस्ता क्र. ०२१८ २०१२

१६ ३३

7 MAY 2012


 तलाठी सजा भोषर
 ता कल्याण

१ पाठोप नियम १०

जमोन महाराष्ट्र अधिकाऱ मभिनेल भाणि नोरवतुषा (तयार करणे व मुद्रिपवीष ठंयणे) नियम १९७१ घालीत नियम

ओप

तालुका ता.कल्याण, जि.छणे

पुस्तकी बांधिकाभाको विषयवरी किरा देण	संपादन लोलेला अधिकाराचे स्वरूप	परिणाम सांगेते प्रमाण व उपविभाग क्रमांक	बाबती नमि बाघाखरी किरा
१	सालाजित स्वदाने स्वामिण.		
२	...		
३	...		
४	...		
५	...		
६	...		
७	...		
८	...		
९	...		
१०	...		
११	...		
१२	...		
१३	...		
१४	...		
१५	...		
१६	...		
१७	...		
१८	...		
१९	...		
२०	...		
२१	...		
२२	...		
२३	...		
२४	...		
२५	...		
२६	...		
२७	...		
२८	...		
२९	...		
३०	...		



F 7 MAY 2012

कलन १
दस्ता क्र. ४२९८ २०१२

मौजि...

खान पत्र (गं. नं. १)

ता. कल्याण, जि. ठाणे R. V. ००.

नेदीचा
संक्रमा
नंबर.

खाचा प्रकार.

फेरफार झालेले
सर्वे नंबर आणि
पोट हिस्से.

तापासणी अंमलदाराची
सही किंवा शेटा.

२७०

ता. २६-३-१९५८ वदा विहून देणार - २३४-१
 व महेमा गणपत गरीब रा. ला. दीवधी. वा. मु. २३६-२
 जाति कीस सं-इय गणपत हाडा आले
 ता. २६-३-५८ आहे जेणे करी मधून आहे ना.
 वदा देणार मान्य हाडा आहे परंतु वरील जागी
 जी गणपत गरीब क. देणार आहे गोप. दे.
 वा. मु. २३६-२ मान्य हाडा आहे परंतु २३६-२
 जात आहे जागेवर क. देणार मान्य हाडा
 आहे जेणे करी मधून गणपत गरीब हा. च. व. २३६-२
 वदा देणार मान्य हाडा आहे ना. २३६-२
 आहे

ता. २६-३-५८
 ६/११
 S. R. K.
 C. K. K.
 ११

M. W. J. K. K. K.
 J. K. K. K.

571

ता. २६-७-५९ बि. १२१/११ व. १२१/११ - ४६-१

ना. नं. N.A.P. - 33
 ६-७-५९ व. १२१/११ व. १२१/११



बि. १२१/११ व. १२१/११ व. १२१/११

१७५१/११

१२	१२	१२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२
१२ - १२	१२ - १२	१२ - १२

238-2
कलन १
 ता. नं. १२१ २०१३
 १२ ३३

१२१/११

गां. न. क्र. ७, ७, अ, व १२

गांव भोपन

तालुका

कल्याण

पुमापन	पुमापन क्रमाकाया उपविभाग	पुधाक पधती	मोगवटदागचे नाव	खाते क्रमाक
235/8/क/१		७६७	पराग वेळवेर सा. डि. लफे मॅनेजिंग सप्लायर	कुळाचे नाव
शेताचे स्थानिक नांव	NA		श्री सप्तनायपण ज्ञे खोमासी	खंड
लागवडीयोग्य क्षेत्र	हेक्टर	आर		र. पेसे
				इतर अधिकार
एकुण (पोट छानर लागवडी योग्य अहेलेंले)				
वर्ग (अ)				
वर्ग (ब)				
आकारणे	एकुण			
मुठी किंवा विशेष आकारणे	रुपये			

गां. न. क्र. १२ (पिकाची नोंदवही)

वर्ष	इगाव	पिका खालील क्षेत्राचा तपशिल										लागवडीसाठी उपलब्ध असलेली जमीन	उपलब्ध असलेली जमीन	जमीन क्रमाकाये नांव	शे.प
		पिकाखालील क्षेत्र						निर्पल पिकाखालील क्षेत्र							
		पिकाचा संकेत क्रमाक	जल सिंचित	अजल सिंचित	पित्र पिका खालील क्षेत्र	जल सिंचित	अजल सिंचित	पिकाचे नांव	जल सिंचित	अजल सिंचित	सकल				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
		हे.आ	हे.आ		हे.आ	हे.आ	हे.आ	हे.आ	हे.आ	हे.आ		हे.आ			
							NA								



कलन १

असल वर हुकूम नकल रजु असे


दिनांक

17 JUL 2006

तलाती संभारता भा. ४२९८ २०१२

वज्रपते राजा गोप २२ ३३

सौजे - जोपर, तालुका - कल्याण येथील सन २३४/७/क/१५ या जागेला
 ताहितीनुसार सौजेची कदत तयार केलेला वस्तुस्थिती सौजेची नकाशा.



-: सौजेची रक्कम रक्कम :-

कलन १
 रस्त १२२ २०१२
 २२ ३३

साप्रमाणे हिस्सा नंबरही हद्द असे
 साप्रमाणे पैकीची हद्द असे.
 साप्रमाणे जागेवर रस्त्या असे.
 साप्रमाणे जागेवर रस्ता असे
 साप्रमाणे रस्ताविलेला जागेचे क्षेत्र १३० असे.
Rajawade
Bhamburda
Shankar

जाण - १:५००
 मॉक - ४/१२/१०

Parag Velvets Private Limited

Manufacturers & Processors of : ART SILK FABRICS & HOSIERY

Factory :
Rice Mill Compound, Manpada Rd.,
DOMBIVLI (E).
Dist. Thane. Pin 421 204.
☎ 870944 / 871974

Regd. Office :
58/164, Kalbadevi Road,
Laxmi Bhavan, 4th Floor,
MUMBAI - 400002.
☎ 2418756 / 2401918

Ref. No. _____

Date : _____

EXTRACT FROM THE MINUTES OF THE MEETING OF THE BOARD OF DIRECTORS OF PARAG VELVETS PRIVATE LIMITED HELD ON THE Dated: 03/05/2012. AT THE REGISTERED OFFICE SITUATED AT 158/164, KALBADEVI ROAD, 4TH FLOOR, MUMBAI-400 002.

AUTHORISATION TO EXECUTE DOCUMENTS ON BEHALF OF THE COMPANY

Chairman informed to the Company regarding transaction with Smt. Shashikala Rajgopal Iyer, 301 Radha Narayan 32nd Road Bandra (W) Mumbai-400 050. In respect of execution of Document for transfer of the following land situated at Village Bhopar, Manpada Road Dombivli (E) 421204 Dist. Thane in favour of the Company.

Non- agricultural land admeasuring about 130 Sq.mtrs. out of the land bearing old survey no.234/7/3, new survey no. 234/7/k/1. Admeasuring about 938.39 Sq.mtrs situate at Village Bhopar, Dombivli (East), Taluka Kalyan, District Thane.

The Board of Directors discussed the transactions and passed the following resolutions unanimously.

RESOLVED THAT Shri Ramnarayan Nathmal Somani and Dhruv Ramnarayan Somani, Director hereby authorized to sign and execute such documents or deeds in respect of purchase/ transfer and/or registration of land situated at Village Bhopar manpada road Dombivli (E) 421 204 Dist. Thane in favour of the Company.


RESOLVED FURTHER THAT Shri Ramnarayan Nathmal Somani and Dhruv Ramnarayan Somani, Director authorized to accept any amendments to such documents/deeds as and when necessary and to sign letters or undertakings, declarations Agreement(s) or other papers in connection with the said execution of documents/deeds.

Certified True Copy

For PARAG VELVET PVT.LTD.

Shri Ramnarayan Somani

DIRECTOR



गांव : भोपल

गा.न.क्र. ७५१२

तालुका - कल्याण

भुमापन क्रमांक	भुमा. क. चा उपविभाग	भु. धारणा प्रकार	भोगवटदाराचे नांव	खाते क्र.	
१६	५	५५	मे. पराडा वेळेवेळ प्र.।ठि	कुळाचे नांव	रु. पैसे
शेतीचे स्थानिक नांव : _____			लेफ्ट मॅनेजिंग इंजिनेर	खंड	
लागवडी योग्य क्षेत्र	एकर गुठे चौरस वार	हेक्टर-आर-प्रती चौ.मिटर	अमनायक नम्रप्रद सोमनाथ		
		३०२=७७	छुव अमनायक सोमनाथ		
	एकूण	३०२=७७			
पो.ख. लागवडी योग्य नसलेली वर्ग (अ)					
वर्ग (ब)					
	एकूण				
आकारणी		रु. पैसे			
जुडी अथवा विशेष आकारणी		०२५			
	एकूण				

गां.नं.क्र. १२ (पिकाची नोंद बही)

वर्ष	हंगाम	पिकाखालील क्षेत्र							क्षेत्र व विकास निरूपयोगी अशा जमिनीचा तपशील		पाणी पुरवठ्याचे साधन	शेरा		
		मिश्र पिकांचे एकूण क्षेत्र			घटक पिके व प्रत्येक पिकाचे क्षेत्र			निर्भळ पिकाचे क्षेत्र					स्वरूप	क्षेत्र
		मिश्र पिकांचे सकेतांक	जलसिंचन	जलसिंचन	पिकाचे नांव	जलसिंचन	अजल सिंचित	पिकाचे नांव	जलसिंचन	अजल सिंचित				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
			हे.आ.	हे.आ.	हे.आ.	हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.		

२०१५
२०१३

अस्सल वरहकुम खरी नक्कल रजू असे

तारीख 4 OCT 2012

तालाठी सजा भोपल
तालाठी सजा
ता कल्याण

गांव : भोपल

गा.न.क्र. ४ व १२

तालुका - कल्याण

भुमापन क्रमांक	भुमा. क. चा उपविभाग	भु. धारणा प्रकार	भोगवटवाराचे नांव	खाते क्र.
६६	३/अ/१	NA	म. पराज वेच्चेरय सा. धि. लफे सॅनेजिज जायेनेरय रामनायपग नयमद ज्योमाकी छुव रामनायपग ज्योमाकी	कुळाचे नांव रु. पैसे
शेतीचे स्थानिक नांव :				
लागवडी योग्य क्षेत्र	एकर गुंठे चौरस वार	हेक्टर आर प्रती चौ. मिटर		
		१३०१ = १३		
एकूण		१३०१ = १३	(२०५३)	
पो.ख. लागवडी योग्य नसलेली वर्ग (अ) वर्ग (ब)				
एकूण				
आकारणी जुडी अथवा विशेष आकारणी			रु. पैसे	
एकूण			१ - ०	
			(१११८)	

गां.नं.क्र. १२ (पिकाची नोंद वही)

वर्ष	हंगाम	पिकाखालील क्षेत्र									क्षेत्र व विकास निरूपयोगी अशा जमिनीचा तपशिल		पाणी पुरवठ्याचे सांघन	शेरा
		मिश्र पिकांचे एकूण क्षेत्र			घटक पिके व प्रत्येक पिकाचे क्षेत्र			निर्भळ पिकाचे क्षेत्र			स्वरूप	क्षेत्र		
		मिश्र पिकांचे संकेतांक	जलसिंचन	जलसिंचन	पिकाचे नांव	जलसिंचन	अजल सिंचित	पिकाचे नांव	जलसिंचन	अजल सिंचित				
१ २०१२ २०१३	२	३	४ हे.आ.	५ हे.आ.	६	७ हे.आ.	८ हे.आ.	९ NA plot	१० ९३०१ = १३ हे.आ.	११ हे.आ.	१२	१३ हे.आ.	१४	१५

अससल वरहूकुम खरी नयकल रजू असे

तारीख / / २०

4 OCT 2012

तलाठी सनदी भोपल
ता कल्याण

गांव : ओपन

गा.न.क्र. ७५१२

तालुका - कल्याण

भुमापन क्रमांक	भुमा. क. चा उपविभाग	भु. धारणा प्रकार	भोगवटदाराचे नांव	घाते क्र.
५६	२/ब/१	NA	जे पराज पेठेकर सा.	कुळाचे नांव
शेतीचे स्थानिक नांव :			पि. लक्ष्मी मॅनेजिंग अफेयर्स	रु. पैसे
लागवडी योग्य क्षेत्र	एकर गुंठे चौरस वार	हेक्टर मार प्रती चौ.मिटर	अमनायक नथपद शेतावेदितर अधिकार	खंड
		१२२८=११	छव रामबसपण ओमानि	
			(२०५३)	
	एकूण	१२२८=११		
पो.ख. लागवडी योग्य नसलेली वर्ग (अ)				
वर्ग (ब)				
	एकूण			
आकारणी		रु. पैसे		
जुडी अथवा विशेष आकारणी		१-०५		
	एकूण			

गां.नं.क्र. १२ (पिकाची नोंद बही)

वर्ष	हंगाम	पिकाखालील क्षेत्र						क्षेत्र व विकास निरूपयोगी अशा जमिनीचा तपशिल		पाणी पुरवठ्याचे साधन	शेरा			
		मिश्र पिकांचे एकूण क्षेत्र			घटक पिके व प्रत्येक पिकाचे क्षेत्र			निर्भळ पिकाचे क्षेत्र				म्हण	क्षेत्र	
		मिश्र पिकांचे सैल्लोक	जलसिंचन	जलसिंचन	पिकाचे नांव	जलसिंचन	जलसिंचन	पिकाचे नांव	जलसिंचन	जलसिंचन				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
			हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.	NA	हे.आ.	हे.आ.		हे.आ.		
									९२२८=११					

२०१२
२०१३

अस्सल बरहुकुम खरी नक्कल रजू असे

तारीख = 4 OCT 2012

तलाठी सैना मोपेर
ता कल्याण

फेरफारांचो नोंदवही (फेरफार पत्रक)

35

प. म. ८ म.
र. व. ४ म.

[महाराष्ट्र जमीन महसूल अधिकाारी अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०]
गाव : **मौजे - भोपर** तालुका : **ता. कल्याण, जि. ठाणे**

नोंदीचा अनुक्रमांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले मूमापन व उपविभाग क्रमांक	चाचणी अधिकाऱ्याची आदेशावरील किंवा गेरा क्षेत्र
2043	सा. ७/५ 2092 खरेदीखताने काजुस दाखल छेडेच्या मजली नामिन से. पराग वेळवेळ्या प्रा. रशि. तपें मॅनेजिंग डायरेक्टर समनासमन नयमछ ब्रोमानी श. छुव समनारायण ब्रोमानी यांनी अश्याकिया राजगोपाळ मय्यक यान्नेपासुन रुठपये	४६१२ ब क्षेत्र	०.२८५ हेक्टर क्षेत्र 922८(=४) चौमी
	४५९०००/- (अश्याचे चार लाख एकावन्न रूपये मात्र) यांस कायम खरेदी घेवळी मय्ये.	४६३३ ब क्षेत्र	०-२०-७ हेक्टर क्षेत्र 3309-३ चौमी.
	(नोद वही मजली दुय्यम निव्दछ छेळण-९ अंचे छडिछ वस्तवेवन क्र. १२१७/२०१२ दि. १५६/२०१२ पडन केळी मय्ये.)	४६५ क्षेत्र	०-१५-२ हेक्टर क्षेत्र 30६२-५७ चौमी वलं अश्याकिया वलं अश्याकिया
			२०१२ दि. १५/१५/२०१२ अश्याकिया वलं अश्याकिया २०/१५/२०१२
			५६६५ संवत् २०१५ मजली
			मजली अधिकाारी ठाणे तालुका ता. कल्याण जि. ठाणे २८/१०/२०१२
	तलाठी सजा भोपर ता कल्याण		तलाठी सजा भोपर ता कल्याण

०१
२
२०१२
१२

4 OCT 2012

गांव : श्रीराम

गा.न.क्र. ७५१२

तालुका - कल्याण

भुमापन क्रमांक	भुमा. क. चा उपविभाग	भु. धारणा प्रकार	भोगवटदाराचे नांव	खाते क्र.	रु. वेसे
238	७/४/अ	—	म. पराग वेळपेखर सा.१६	कुळाचे नांव	
शेतीचे स्थानिक नांव :			रफे मॅनेजिंग रायकेकर	खंड	
लागवडी योग्य क्षेत्र	एकर गुंठे चौरस वार	हेक्टर-अस-प्रती चौ.मिटर	रामनारायण नयनळ श्रीमानी	इतर अधिकार	
		930 ~ 00	श्री रामनारायण श्रीमानी		
			(2042)		
	एकूण	930 ~ 00			
पो.ख. लागवडी योग्य नसलेली					
वर्ग (अ)					
वर्ग (ब)					
	एकूण				
आकारणी		रु. वेसे			
जुडी अथवा विशेष आकारणी		०३६			
	एकूण				

गां.नं.क्र. १२ (पिकाची नोंद वही)

वर्ष	हंगाम	पिकाखालील क्षेत्र									क्षेत्र व विकास निरूपयोगी अशा जमिनीचा तपशिल		पाणी पुरवठ्याचे साधन	शेरा
		मिश्र पिकांचे एकूण क्षेत्र			घटक पिके व प्रत्येक पिकाचे क्षेत्र			निर्भळ पिकाचे क्षेत्र			स्वह	क्षेत्र		
		मिश्र पिकांचे संकेतांक	जलसिंचन	जलसिंचन	पिकाचे नांव	जलसिंचन	अजल सिंचित	पिकाचे नांव	जलसिंचन	अजल सिंचित				
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
			हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.	हे.आ.		हे.आ.		
2012 2013									जुडी जमा 930 ~ 00					

असल वरहुकुम खरी नक्कल रजू असे

तारीख 1 / 120



तलाठी सज्जद भागवत

4 OCT 2012

ता कल्याण

फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)

(महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व मुद्वितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०)
गाव: भोजे-भोपर तालुका: ता.कल्याण, जि.ठाणे

नोंदीचा अनुक्रम	सांपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप	परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	चाचणी अधिकार्याची आद्यावरी किंवा मोरा
2042	ला. ७/९/२०१२ खरेदीने कायदा राखल ठेवण्या सनंची कामी ये. पराग वेल्फेअर प्रा. फि. तर्फे	238/७/१७	प्रेम एडव्होकेट वही अजय पंडित नवी दिल्ली
	मैनेजिंग डायरेक्टर कामनारयण नथमल सोमानी थ ड्रव रामनारायण बसोमानी यांची		रजिस्ट्रार सहाय्यक क्र. 4218/2012 दि. १९/०९/२०१२
	सहाय्यक शिवाजीपट्टा मध्यम घांचेपासून रु. १५,००,०००/-		रजिस्ट्रार सहाय्यक क्र. 4218/2012 दि. १९/०९/२०१२
	(अक्षरी पंचायत लावे रुपये मात्र)		प्रा. फि.
	ग्रांस कायम खरेदी घेतली मने. क्र. नं. 238/७/१७ एडव्होकेट वही अजय पंडित नवी दिल्ली		२०१२ घेतली सहाय्यक सहाय्यक
	(नोंद वही अजय पंडित नवी दिल्ली)		सहाय्यक सहाय्यक
	उत्पान १ यांचे छवि दस्तऐवज क्र. १२२८/२०१२ दि. १९/९/२०१२	एडव्होकेट	२०१२
	पहिले छवि मने.)		पडल अधिकारी ठाकुरी ता. कल्याण जि. ठाणे २१/१०/२०१२
	 तलाठी सजा भोपर ता. कल्याण		 तलाठी सजा भोपर ता. कल्याण

4 OCT 2012

19/06/2012

दुय्यम निबंधकः

दस्त गोषवारा भाग-1

कलन1

दस्त क्र 4218/2012







5:27:12 pm

कल्याण 1

92/133

दस्त क्रमांक : 4218/2012

दस्ताचा प्रकार : अभिहस्तांतरणपत्र

अनु क्र.	पक्षकाराचे नाव व पत्ता	पक्षकाराचा प्रकार	छायाचित्र	अंगठ्याचा ठसा
1	नाम: शे.पराग वेलवेटस प्रा.लि.तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर राधानारायण मधमल सोमानी पत्ता: घर/फ्लॅट नं.: गल्ली/रस्ता: ईमारतीचे नाव: ईमारत नं.: पेट/वसाहत: शहर/गाव:पोतदार, हाऊस, प	लिहून घेणार वय 72 सही		
2	नाम: शे.पराग वेलवेटस प्रा.लि.तर्फे डायरेक्टर धुव राधानारायण सोमानी पत्ता: घर/फ्लॅट नं.: यश गल्ली/रस्ता: ईमारतीचे नाव: ईमारत नं.: पेट/वसाहत: शहर/गाव: तालुका: पिन: पॅन नम्ब	लिहून घेणार वय 39 सही		
3	नाम: शशिकला राजगोपाल अय्यर (पूर्वाश्रमीची शशिकला गोविंद सामंत) पत्ता: घर/फ्लॅट नं.: गल्ली/रस्ता: ईमारतीचे नाव: ईमारत नं.: पेट/वसाहत: 301 राधानारायण, बांद्रा-प. शहर/गाव: मुंबई ताल	लिहून देणार वय 68 सही		



दस्त गोषवारा भाग - 2

कलन1

दस्त क्रमांक (4218/2012)

७७/७७

दस्त क. [कलन1-4218-2012] चा गोषवारा
वाजार मुल्य : 1794000 मोबदला 1500000 भरतेले मुद्रांक शुल्क : 89700

दस्त हजर केल्याचा दिनांक : 19/06/2012 05:21 PM

निष्पादनाचा दिनांक : 19/06/2012

दस्त हजर करणा-याची सही : *Rammy Sen*

पावती क्र.: 4349 दिनांक: 19/06/2012

पावतीचे वर्णन

नाव: मे. पराग वेलवेटस प्रा. लि. तर्फे मॅनेजिंग
डायरेक्टर रामनारायण नथमल सोमानी

17940 : नोंदणी फी

660 : नक्कल (अ. 11(1)), पृष्ठांकनाची नक्कल
(आ. 11(2)).

रुजवात (अ. 12) व छायाचित्रण (अ. 13) ->
एकत्रित फी

18600: एकूण

[Signature]
दु. निबंधकाची सही, कल्याण 1

दस्ताचा प्रकार : 25) अभिहस्तांतरणपत्र

शिक्षा क्र. 1 ची वेळ : (सादरीकरण) 19/06/2012 05:21 PM

शिक्षा क्र. 2 ची वेळ : (फी) 19/06/2012 05:26 PM

शिक्षा क्र. 3 ची वेळ : (कबुली) 19/06/2012 05:27 PM

शिक्षा क्र. 4 ची वेळ : (ओळख) 19/06/2012 05:27 PM

दस्त नोंद केल्याचा दिनांक : 19/06/2012 05:27 PM

ओळख

खालील इसम असे निवेदीत करतात की, ते दस्तऐवज करून देणा-यांना व्यक्तीशा ओळखतात,
व त्याची ओळख पटवितात.

1) नंदकुमार डी शर्मा - घर/फ्लॅट नं. _____

गल्ली/रस्ता: _____

ईमारतीचे नाव: _____

ईमारत नं: _____

पेट/वसाहत: _____

शहर/गाव: रामचंद्र नगर, डोंबिवली

तालुका: _____

पिन: _____

2) त्रिभुवन के पांडे - घर/फ्लॅट नं. _____

गल्ली/रस्ता: _____

ईमारतीचे नाव: _____

ईमारत नं: _____

पेट/वसाहत: _____

शहर/गाव: डोंबिवली

तालुका: _____

पिन: _____



[Signature]



[Signature]



[Signature]

प्रमाणित करण्यात येते की;
द.क्र. ७७/७७/२०१२ मध्ये
..... ७७ पाने आहेत.
पुस्तक..... ७७ वक्र क्र. ७७/७७
..... ७७ घर नोंदला

सह. दुय्यम कल्याण क्र. १
दि. १९/६/२०१२





दस्तावेज क्रमांक व वर्ष: 4218/2012

Tuesday, June 19, 2012
9:17:12 PM

दुय्यम निबंधक: कल्याण 1

सूची क्र. दोन INDEX NO. II

नोंदणी 63 म.

Regn. 63 m.e.

गावाचे नाव : भोपर

- (1) विलेखाया प्रकार, मोबदल्याचे स्वरूप अभिहस्तांतरणपत्र व बाजारभाव (भाडेपट्ट्याच्या वायतीत पट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमूद करावे) मोबदला रु. 1,500,000.00 या.भा. रु. 1,794,000.00
- (2) भू-मापन, पोटहिस्ता व घरक्रमांक (असल्यास) (1) वर्णन: नीजे भोपर जुगा स नं.234/7/3, नवीन स नं.234/7/क/1, एकूण क्षेत्र 938.39 चौ.मी. पैकी 130 चौ.मी. खुली जमीन मिळकत
- (3) क्षेत्रफळ (1) एकूण क्षेत्र 938.39 चौ.मी. पैकी 130 चौ.मी. खुली जमीन मिळकत
- (4) आकारणी किंवा जुडी देण्यात असलेले तसे (1)
- (5) दस्तऐवज करून देण्या-या पक्षकाराचे व संपूर्ण पत्ता नाव किया दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिवादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) शशिकला राजगोपाल अय्यर (पूर्वाश्रमीची शशिकला गोविंद सामंत) - -; घर/फ्लॅट नं: -; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेठ/वसाहत: 301 राधानारायण, बांद्रा-प.; शहर/गाव: मुंबई, तालुका: -; पिन: -; पत्र नंबर: -
- (6) दस्तऐवज करून देण्या-या पक्षकाराचे नाव व संपूर्ण पत्ता किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, वादीचे नाव व संपूर्ण पत्ता (1) मे.पराग वेलयेटस प्रा.लि.तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर रामनारायण नथमल सोमानी - -; घर/फ्लॅट नं: -; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेठ/वसाहत: -; शहर/गाव: पोतदार हाऊस, मरीन ड्राईफ्ट, मुंबई, तालुका: -; पिन: -; पत्र नंबर: AAACP2147G. (2) मे.पराग वेलयेटस प्रा.लि.तर्फे डायरेक्टर धुव.रामनारायण सोमानी - -; घर/फ्लॅट नं: वप; गल्ली/रस्ता: -; ईमारतीचे नाव: -; ईमारत नं: -; पेठ/वसाहत: -; शहर/गाव: -; तालुका: -; पिन: -; पत्र नंबर: -
- (7) दिनांक करून दिल्याचा 19/06/2012
- (8) नोंदणीचा 19/06/2012
- (9) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 4218 /2012
- (10) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क रु 89700.00
- (11) बाजारभावाप्रमाणे नोंदणी रु 17940.00
- (12) शेर

सह. दुय्यम निबंधक, कल्याण-9

